

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय
तरतुदीचे वाटप "पाणीपुरवठा व स्वच्छता"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ५ जून, २००८.

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का.७, दि. १९ एप्रिल, २००८

शासन शुध्दीपत्रक :- उपरोक्त दिनांक १९ एप्रिल, २००८ च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक १६ येथे "(२२१५ ०६६९) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना, (खास उपाय) (राज्य क्षेत्र)" या योजनेची मुंबई उपनगराची तरतूद रु.७८० हजार व पृष्ठ १७ येथे "(२२१५ ०६६९) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना (खास उपाय) (राज्य क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती" या योजनांची मुंबई उपनगराची रु.७० हजार "रोखीने देय आहे" असे वाचावे. तसेच पृष्ठ २५ वर "(२२१५ २३०२) आश्रमशाळांना पाणीपुरवठा" या योजनेमध्ये बुलढाणा जिल्हयानंतर वाशिम जिल्हा व तरतूद रु.२०० हजार असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०६०५१११७५९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि.श.ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / अमरावती.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शास्त्रीनगर, गोरेगांव (प.), मुंबई / अकोला.
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.
वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.
अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
कार्यासन अधिकारी (का.क्र.२, ६, १४ व १७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का-७)